

* सुविचार *

समार अंधार दिसत असला तरीही त्यापलीकडे उजेडे आहे हे लक्षात ठेवा.

संपादकीय

पाऊस पडणे गरजेचे...

हवामानशास्त्र विभागासह खासगी हवामान घंत्रांनी पूर्वानुमान देऊनही राज्य आणि केंद्र शासनाची घंत्रांचा हलली नाही. अगोद वर्तवलेल्या अंदाजानुसार पावसाळ्यातील तीम महिने सरत आले तरीही सोलापूरमध्ये राज्यातील अनेक जिल्हांमध्ये पावसाने सारासरी ओलांडली नाही. किंवर्हा वीस ते बाबीस जिल्हांमध्ये पंचवीस ते चालीस टक्क्यांपर्यंत पावसाची तृट पाहायला मिळते. दरवर्षी कोकण, पुणे, मुंबई या भागात धो धो पाऊस कोसळतो. मत्र, त्या भागातही यदा पावसाची बैटिंग झाली नाही. विदर्भातील काही जिल्हांमध्ये पावसाची स्थिती बन्यापैकी आहे. सातपुडा पर्वताच्या घाट माथावरील जिल्हांमध्ये पाऊस बन्यापैकी झाला. मराठवाड्यातील काही मोजव्या जिल्हात व त्यामध्येही काही तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला असला तरी आगामी उन्हाळ्यापर्यंत पाणी पुरेल इतका नाही. मध्य महाराष्ट्रातील नगर, सोलापूर, पुणे, सातारा, सांगलीचा पूर्व भाग, उस्मानाबाद, लातूर या जिल्हांची स्थिती अन्यत दयनीय आहे. जुलैच्या अखेरीस सोलापूरमध्ये राज्यातील काही जिल्हांमध्ये संततधार पाऊस झाला. मत्र, कोठेही नव्या, नाले, ओढे वाहिले नव्हात. पेरणी झालेल्या पिकांना व पेरण्यासाठी दिलासा मिळाला. खडकलेल्या पेण्या झाल्या. पंतु, महिनाभरापासून गायब झालेल्या पावसाने बवीराजाची चिंता वाढवली आहे. आत वावसाठा संपण्यास जेमतेम चाळीस ते पंचेचाळीस दिवस राहिले असून या कालावधीत पाऊस झाला तर दुष्काळाची काळी छाया दूर होऊ शकते. अन्यथा २००३ पेक्षेही वाईट स्थितीला सामोरे जावे लागेल. उजीसास काही धरणांमधील पाणीसाठा समाधानकारक नाही. मुसळधार पाऊस होऊन धरणे भरली तर उन्हाळ्यात टंचाई जागवणार नाही. अन्यथा टैक्टंक्ट्रॉपे पाणीपुवका टरण्यासाठीही पाणी उपलब्ध होणे, कठीन होईल. पावसाअभावी करपून जात असलेल्या पिकांबोरबरच बवीराजाच्या स्वप्नाचा चुराडा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. १७ सर्वेंबरपासून मान्सून परतीच्या प्रवासाला सुरु करेल, असे हवामान अभ्यासकांडून संगंगापर्यंत आल्यामुळे शेतकऱ्यांची धडधड आणखी वाढली आहे. परतीच्या पावसाने साथ दिली तरच रब्बीच्या पेरण्या होऊ शकतील. अन्यथा भयावह स्थिती पाहायला मिळेल. साखर कारखान्यांचा जिल्हा महणून सोलापूरची ओलेख निर्माण झाली असली तरी बहुतांश भाग कोरडाच आहे. परतीच्या पावसाने निराशाच केली तर ग्रामीण अर्थव्यवस्था मोळून पडेल.

पान १ वरुन

राज्यातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प

राज्यातील नागरिकांची मोठी सोय होण्याबोरबरच औद्योगिक विस्ताराला तसेच ग्रामीण भगाच्या विकासाला मोठी मदत मिळवणार आहे. त्यामुळे तांत्रिक आणि प्रशासकीय बाबीची तातडीने पूर्ती करत प्रकल्पांना वेग देण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.

मुंबईत वाहतूक कोंडी होण्याच्या ठिकाणी ग्रेड सेपेटर टाकून वाहतूक कोंडीतून नागरिकांची मुकुता करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेला निर्देश देण्यात आले. वाहतूक कोंडीतून सुटका करण्याकरिता 'ट्रिन टेनल' या नवीन संकलनेचा वापर करण्याबाबत मुंबई महापालिकेने सर्वेक्षण करावे यावाबात यावेळी चर्चा करण्यात आली. पश्चिम दुरुतांती महामार्ग आणि पूर्व दुरुतांती महामार्ग जोडण्याबाबती बैठकीत चर्चा करण्यात आली.

यावेळी मुंबई मेट्रो मार्गिका ४, चार ए, आणि ११ साठी मोगरपादा येथे डेंगो करण्याकरिता भूसंपादनाच्या विभागाबाबत आढावा घेण्यात आला. मिठी नदी विकासाचे व प्रदूषण नियंत्रण प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना मुंबई महानगरपालिका आयुक्तांना यावेळी देण्यात आल्या. ठाणे-मिठवी-कल्याण या मुंबई मेट्रो पाचव्याच्या मार्गिके साठी कशेळी येथील भूसंपादनाबाबतचा आढावा यावेळी घेण्यात आला.

दक्षिण मुंबई परिसरातील महत्वाचे रस्ते, वौक घ्याच्या कार्यवाहीचे निर्देश महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आले. समृद्धी महामार्गालगत इकोनॉमिक झाले करण्याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. निम्न वैनगंगा प्रकल्प मार्गी लावण्याबाबत जलसंपदा विभागाला मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सूचना दिल्या.

जम्मू-काशमीरला राज्याचा

केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा कायम राहणार असला तरी जम्मू आणि काशमीरला पुण्हा राज्याचा दर्जा बहाल केला जाणार आहे. भारताचे सरन्याधीशी डी वाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती संजय किशन कौल, संजीव जेन्ना, बीआर गवई आणि सूर्यकात यांच्या घटनापीठांपूढे ही सुनावणी पार पडली.

आम्हाला यावर केंद्र सरकारचं निवेदन हवं आहे. जम्मू-काशमीरला राज्याचा दर्जा बहाल करण्यासंदर्भात काही कालमर्यादा ठरवली आहे का? लोकशाहीची पुनर्स्थापना होणं, ही आपल्या देशात एक महत्वाची बाब आहे. त्यामुळे जम्मू काशमीरला राज्याचा दर्जा बहाल करण्यासाठी कायम रोडमॅप तयार केला आहे, अशी विचारणा सरन्याधीश चंद्रचूड यांनी

असेल परवानगी बांधकामाची, गरज नसेल बिनशेती परवान्याची!

जमीन एनए करण्याच्या प्रक्रियेत आणखी सुधारणा करण्याचा नियंत्रण महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. यासंबंधीचा शासन नियंत्रण महसूल आणि वन विभागानं २२ मे २०२३ रोजी जारी केला आहे. त्यानुसार, बांधकाम परवानगीसाठी नागरिकांना दोन प्राधिकरणांकडे अर्ज करावा लागत असे. बांधकाम

परवानगीसाठी नियोजन प्राधिकरणाकडे आणि एनए परवानगीसाठी महसूल विभागाकडे. यामध्ये सामान्य नागरिकांचा बाताच वेळ आणि पैसा जात असे. आता मात्र नागरिकांना दोन वेगवेगळ्या विभागाकडे जाण्याची गरज नसेल आहे. आता इथून पुढे बांधकाम परवानगी देतानाच जिमीची अकृषिक वापराची म्हणजेच एनएची सनद दिली जाणार आहे.

बांधकामाची परवानगी देण्यासाठी सरकारक इन्ही एनए परवानगीसाठी महसूल विभागाकडे. यामध्ये सामान्य नागरिकांचा बाताच वेळ आणि पैसा जात असे. आता मात्र नागरिकांना दोन वेगवेगळ्या विभागाकडे जाण्याची गरज नसेल आहे. आता इथून पुढे बांधकाम परवानगी देतानाच जिमीची अकृषिक वापराची म्हणजेच एनएची सनद दिली जाणार आहे.

बांधकामाची परवानगी देण्यासाठी सरकारक इन्ही एनए परवानगीसाठी महसूल विभागाकडे. यामध्ये सामान्य नागरिकांचा बाताच वेळ आणि पैसा जात असे. आता मात्र नागरिकांना दोन वेगवेगळ्या विभागाकडे जाण्याची गरज नसेल आहे. आता इथून पुढे बांधकाम परवानगी देतानाच जिमीची अकृषिक वापराची म्हणजेच एनएची सनद दिली जाणार आहे.

बांधकामाची परवानगी देण्यासाठी सरकारक इन्ही एनए परवानगीसाठी महसूल विभागाकडे. यामध्ये सामान्य नागरिकांचा बाताच वेळ आणि पैसा जात असे. आता मात्र नागरिकांना दोन वेगवेगळ्या विभागाकडे जाण्याची गरज नसेल आहे. आता इथून पुढे बांधकाम परवानगी देतानाच जिमीची अकृषिक वापराची म्हणजेच एनएची सनद दिली जाणार आहे.

बांधकामाची परवानगी देण्यासाठी सरकारक इन्ही एनए परवानगीसाठी महसूल विभागाकडे. यामध्ये सामान्य नागरिकांचा बाताच वेळ आणि पैसा जात असे. आता मात्र नागरिकांना दोन वेगवेगळ्या विभागाकडे जाण्याची गरज नसेल आहे. आता इथून पुढे बांधकाम परवानगी देतानाच जिमीची अकृषिक वापराची म्हणजेच एनएची सनद दिली जाणार आहे.

बांधकामाची परवानगी देण्यासाठी सरकारक इन्ही एनए परवानगीसाठी महसूल विभागाकडे. यामध्ये सामान्य नागरिकांचा बाताच वेळ आणि पैसा जात असे. आता मात्र नागरिकांना दोन वेगवेगळ्या विभागाकडे जाण्याची गरज नसेल आहे. आता इथून पुढे बांधकाम परवानगी देतानाच जिमीची अकृषिक वापराची म्हणजेच एनएची सनद दिली जाणार आहे.

बांधकामाची परवानगी देण्यासाठी सरकारक इन्ही एनए परवानगीसाठी महसूल विभागाकडे. यामध्ये सामान्य नागरिकांचा बाताच वेळ आणि पैसा जात असे. आता मात्र नागरिकांना दोन वेगवेगळ्या विभागाकडे जाण्याची गरज नसेल आहे. आता इथून पुढे बांधकाम परवानगी देतानाच जिमीची अकृषिक वापराची म्हणजेच एनएची सनद दिली जाणार आहे.

बांधकामाची परवानगी देण्यासाठी सरकारक इन्ही एनए परवानगीसाठी महसूल विभागाकडे. यामध्ये सामान्य नागरिकांचा बाताच वेळ आणि पैसा जात असे. आता मात्र नागरिकांना दोन वेगवेगळ्या विभागाकडे जाण्याची गरज नसेल आहे. आता इथून पुढे बांधकाम परवानगी देतानाच जिमीची अकृषिक वापराची म्हणजेच एनएची सनद दिली जाणार आहे.

बांधकामाची परवानगी देण्यासाठी सरकारक इन्ही एनए परवानगीसाठी महसूल विभागाकडे. यामध्ये सामान्य नागरिकांचा बाताच वेळ आणि पैसा जात असे. आता मात्र नागरिकांना दोन वेगवेगळ्या विभागाकडे जाण्याची गरज नसेल आहे. आता इथून पुढे बांधकाम परवानगी देतानाच जिमीची अकृषिक वापराची म्हणजेच एनएची सनद दिली जाणार आहे.

बांधकामाची परवानगी देण्यासाठी सरकारक इन्ही एनए परवानगीसाठी महसूल विभागाकडे. यामध्ये सामान्य नागरिकांचा बाताच वेळ आणि पैसा जात असे. आता मात्र नागरिकांना दोन वेगवेगळ्या विभागाकडे जाण्य

